

प्रकरण ५ वे

निष्कर्ष य शिक्षापारदी

- १०१ प्रास्तोत्रियक
- ५०२ प्रबंधाया लारांश
- ५०३ निष्कर्ष
- ५०४ शिक्षापारदी
- ५०५ पुणील तंत्रोधनात्तरी विषय

प्रकरण ५ वे

निष्कर्ष व शिफारशी

५.१ - प्रास्ताविक :-

तंशांोधकाने "उत्तर सोलापूर तालुक्यातील माध्यमिक शाळातील अध्यापन पद्धतीचा टीकात्मक अभ्यास हा अभ्यासकाचा विषय आहे". तंशांोधनाताठी सर्वेषां पद्धतीचा वापर केला भूगोल अध्यापकांना अध्यापनावर आधारित प्रश्नावली दिली व ती भर्तु घेतली त्या प्रश्नावलीतील उत्तरे संपूर्णपणे बरोबर नाहीत व अविश्वसनीय वाटली म्हणून अभ्यासकाने भूगोल अध्यापकाचे पाठीनिरीक्षण केले. त्यानंतर भूगोल अध्यापनातील विषयार व मते अजमावण्टासाठी २३ भूगोल तांची मुलाखत घेतली. त्यामध्ये कांही प्राध्यापक व मुख्याध्यापक आहेत. प्रश्नावली भर्तु देण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही, अशा २४ प्रश्नावल्या भर्तु मिळाल्या, व पाठीनिरीक्षण २२ अध्यापकांचे केले. या सर्वांनी या कार्यात सहकार्य देवून व्यवस्थीत मार्गीटी दिली. इत्यादी साधनाव्दारे मार्गीटी मिळविली मिळविलेल्या मार्गीटीच्या आधारे पृथःकरण व अर्थीनिर्वचन केले, मागील प्रकरण मध्ये संपूर्ण मार्गीटीचे पृथःकरण व अर्थीनिर्वचन केले आहे. या मार्गीटीच्या आधारे निष्कर्ष व शिफारशी पुढील प्रमाणे दिल्या आहेत.

५.२ प्रबंधाचा सारांश :-

तंशांोधनाचे कार्यक्रम ५ प्रकरणात केले आहे, तंशांोधन समस्या पाश्वर्कूमी भूगोल विषयाचा परिच्य सांगितला आहे. भूगोलाचे स्थान पूर्वी व आजचे भूगोलाच्या व्याख्या या प्रस्तावनामध्ये सांगितले आहे. भूगोलाचे शिर्षक "उत्तर सोलापूर तालुक्यातील माध्यमिक शाळातील

भूगोल विषय कोणत्याही विषयाच्या अध्यापकास दिला जातो. त्यामुळे भूगोल अध्यापनामध्ये बऱ्याच त्रुटी आढळून पेतात. त्यासाठीचाय भूगोल विषयास इतर विषयाच्या मानाने कमीस्थान आहे. म्हणून अभ्यासकाने हा विषय निवडला त्याच प्रकारे भूगोल विषयामुळे उद्दिदष्टे साध्य होतात का ? त्यासाठी कोणत्या अडचणी आहेत, त्या पाच्छिल्या म्हणून अभ्यासकाने हा विषय सर्व पद्धत वापरल अभ्यास केला. दुसऱ्या प्रकरणात भूगोल अध्यापन व अध्यायन एक दृष्टीकोन यामध्ये भूगोलाचा अभ्यासकूम मुलांचे वय अभिसूची यात योग्य आहे का ते पाच्छिले. त्याच प्रमाणे भूगोलाचे आजच्या जगात फिक्ती महत्व आहे व त्यासाठी या विषयास अधिक क महत्व दिले जाते, असे विवेचन केले आहे. त्याच प्रमाणे भूगोल विषय हा सर्व विषय तयार होवू शकत नाही. भूगोल विषयाचा सर्व विषयास आधार घ्यावाच लागतो. तिसऱ्या प्रकरणात संशोधने पद्धती व साधने कोणती वापरली आहेत, अभ्यासकाने प्रश्नावली, निरिक्षण, मुलाखती या घटारे भूगोल अध्यापनातील मार्गीती गोळा केली. व चौथ्या प्रकरणात मिळालेल्या मार्गीतीच्या आधारे पृथःकरण व अर्थनिर्वचन केले व शोवटी ५ व्या प्रकरणात अभ्यासकाने संशोधनाचे निष्कर्ष व शिकारखाणी सांगितल्या आहेत. या प्रकारे अभ्यासकाने ५ प्रकरणामध्ये "भूगोल अध्यापनातील टिकात्मक अभ्यास" याचे पृथःकरण व अर्थ निर्वचन केले आहे.

५.३ निष्कर्ष :-

अभ्यासकाने उद्दिदष्टानुसार पृथःकरण व अर्थनिर्वचन केले आहे. त्या नुसारच निष्कर्ष खाली दिलेते आहेत.

शैक्षणिक अहंता :-

भूगोल हा विषय कोणत्याही विषयाच्या अध्यापकास अध्यापनातील

दिला जातो. स्पेशल भूगोल घेवून पदवीसंपादन केलेले अध्यापक यांचे प्रमाण कमी आहे. (शोकडा ५४.१६) बी.सह. ला भूगोल मेठ घेणा-या अध्यापकांचे ही प्रमाण कमी आहे. (शोकडा ६२.५)

भूगोल विषयाची व्याक्सायीक वाढ :-

भूगोलाच्या अध्यापकांनी व्याक्सायीक वाढ करावी त्यासाठी त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावा, परंतु अध्यापक प्रयत्न करीत नाहीत, हे दिसून येते. भूगोलाच्या परिषदेला हजर रहाणा-या अध्यापकाचे प्रमाण १२.५ सव्हे आहे. (शो. ८७.५ भूगोल परिषदेला हजर रहात नाहीत.) १०० % अध्यापक भौगोलीक स्थळांना भेटी देत नाहीत. आणि ४५.८३ अध्यापक भौगोलीक व्याख्यानाला हजर राहतात. यावर्स असे दिसून येते की, अध्यापक व्याक्सायीक वाढी करीता प्रयत्न करीत नाहीत.

भौगोलीक साधनांची निर्मिती -

बहुसंख्य अध्यापक भौगोलीक साधनांची निर्मिती करीत नाहीत. (शोकडा ९१.६६) कारण अध्यापकांना आर्थिक सहारय मिळत नाही. शैक्षणिक साधने मिळत नाहीत.

भूगोल अध्यापनाची उद्दिदष्टे साध्य न होण्याची कारणे -

भूगोल अध्यापनामध्ये पुढील गोष्टीमुळे उद्दिदष्टे साध्य होत नाहीत. पाठ्यपुस्तके सदोष आहेत. (शोकडा प्रमाण २५ %) अध्यापनास वैक असुरा आहे. (शोकडा प्रमाण १५.८३)

मुख्य मृणजे अध्यापनात आठवड्यातील तासिका फक्त २ आहेत,
या मानाने अभ्यासक्रम जास्त आहे. त्यामुळे अवांतर अनुभव मार्गिती
सांगण्यास वैद्य अपुरा पडतो.

भूगोल अध्यापन पद्धती -

भूगोल विषयातील अध्यापनाचे महत्वाचे व समजणारीपद्धती
मृणजे नकाशा पद्धती. फैक्ट, मॉडेल्स, यांचा शोकडा ८.३३
केला जातो, परंतु अध्यापनात याचा वापर फार कमी होतो. हे
देस्तून येते. (शोकडा प्रमाण ११.६६) फारण भौगोलीक साधने
नाहीत स्वतंत्र खोली नाही.

अध्यापनात पाठ्यपाय-या न वापरणारे -

अध्यापनात पाठाच्या पाय-या वापरल्या जात नाहीत. कारण
घटक शिकीविष्यास फार वैद्य लागतो. (शोकडा प्रमाण ५८.३३) अभ्या-
सक्रम दिलेल्या वैद्यातच पूर्णकरावा लागतो. (७०.८३) शिक्षकावर या
ठरवून दिलेल्या वैद्याचे बंधन असते. आठवड्यातील तासिका फक्त २
असतात, त्या कमी वाटतात. (शोकडा ८७.५)

इमारत व भौगोलीक साधनांची त्रुटी -

बहुसंख्य शाळेमध्ये जागेची अडण आहे. (शोकडा ८.३३)
शाळेमध्ये स्वतंत्र भूगोलाची खोली नाही. त्याच प्रमाणे भौगोलीक
साधनांची त्रुटी आहे. (शोकडा ६२.५) यामुळे अध्यापन योग्य पद्धतीने
फरता येत नाही.

भौगोलीक संर्क्षण ग्रंथ -

शाळेमध्ये संर्क्षण्या नाहीत, (शोकडा ५५२) अध्यापनामध्ये अधिक मार्हितीसाठी संर्क्षण्या असणे जसरीचे आहे.

फैक्टानिक साधने -

बहुसंख्य शाळेमध्ये फैक्टानिक साधने नाहीत. रेडिझो, नतणा-या शाळेपैकी प्रमाण (शोकडा ३३२) दुरद्धर्वनि नतणा-या शाळा (शोकडा २००८३) सध्याच्या फैक्टानिक युगामध्ये भौगोलीक मार्हिती या साधनाबद्दारे भरपूर मिळते. त्याचा फायदा कस्त घेतला पाहिजे. परंतु या प्रमाणावरून असे दिसून येते की, विष्याधर्याना याचा लाभ मिळत नाही.

गुणांची टक्केवारी -

सध्याचा अभ्यासक्रम व गुण यांचे प्रमाण चुकीचे आहे. पाठ्यपुस्तकामध्ये ३९ धडे आहेत. मार्क्मात्र ४० आहेत. भूगोलाचा स्वतंत्र पेपर १०० गुणांचा असावा असे मत व्यक्त केले आहे. यामुळे भूगोल विषयाची आवड तर होर्झेलच प्रावाय भरपूर ज्ञान मिळते.

पाठ्यपुस्तके मुलांची अभिसर्ची यास योग्य आहेत का ?

शोकडा ५४२ अध्यापकांनी सध्याचे भूगोलाचे पुस्तक मुलांचे वय अभिसर्चीस योग्यज्ञान नाही. कारण त्यामध्ये त्रोटक मार्हिती अभ्यासक्रम

जास्त भाषा विलष्टत्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यास अव्यड जाते.

प्रश्नपत्रीकैये स्वरूप वस्तुनिष्ठ प्रश्नावर जादा भर आहे.
विस्तृत प्रमाणात विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिता येत नाहीत.

भूगोल विषयाची चाचणी परीक्षा -

१०० % अध्यापक भूगोलाची चाचणी परीक्षा (१५ दिवसांनी किंवा ३० दिवसांनी) घेतल्या जातात. जादा त्या विषयाची कोणतीही चाचणी परीक्षा घेतली जात नाही.

पूर्वान चाचणी परीक्षा -

विद्यार्थी प्राथमिक स्तरातुन माध्यमिक स्तरात प्रवेश घेताना १०० % शाळा त्याच्या कोणत्याही विषयाची चाचणी घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरातील प्रगती वा अद्योगती तमाणु शाक्त नाही. त्यामुळे माध्यमिक स्तरामध्ये शालेला विकास कष्टो.

फिकांचा वापर -

शोकडा ८६.३६ अध्यापक अध्यापन करताना फिकांचा वापर कीरत नाहीत. शिक्षक क्यन पददतीचाच वापर करतात (शोकडा प्रमाण ५४.५४) याची कारणे फिक्रे उपलब्ध नाहीत. जागेचा अभव आर्थिक अडचण अशा अडचणी आढळून आल्या.

नकाशाचा वापर -

निरीक्षणाच्चारे असे आढळून आले कीं, शोकडा ८१.८१ अध्यापक
अध्यापनात नकाशाचा वापर कीरत नाहीत. फक्त शोकडा १८.१८
अध्यापक नकाशाचा वापर करतात.

अध्यापनाची त्यारी -

निरीक्षणाच्चारे असे आढळून आले कीं, ६८.५ अध्यापक अध्यापनाची
यांगल्या प्रकारे त्यारी करतात. शोकडा १८.१८ मध्यम व शोकडा १३.६३
साधारण.

विद्यार्थ्यांचा प्रीतताद -

अध्यापक अध्यापन करताना असे आढळून आले कीं शोकडा ६८.१८
विद्यार्थी यांगल्या प्रकारे प्रीतताद देत होते. शोकडा १८.१८ मध्यम व
शोकडा १३.८३ साधारण.

कर्म नियंत्रण-

निरीक्षणाच्चारे असे आढळून आले कीं, शोकडा ६८.१८ विद्यार्थी
प्रित्तबद्ध आहेत. बाकीचे शोकडा १८.१८, व शोकडा १३.६३ साधारण
व गोंधळ करतात.

५०४ शिक्षारक्षी -

भूगोल विषयामध्ये पदवीधर झालेल्या अध्यापकांनाच अध्यापना-
साठी भूगोल विषय घावा, इतर कोणत्याही विषयाच्या पदवीधारकास
भूगोल विषय अध्यापनास देवू नये.

भूगोल विषयाची व्यावसायीक वाढ -

अध्यापकास साधनाची निर्मिती करण्याकरिता साधने नसतात.
त्यासाठी शाळें आर्थिक मदत व भौगोलीक साधने उपलब्ध करून घावीत.
त्याच प्रकारे यांगली साधने बनांकिल्यास मुख्याध्यापकांनी त्या अध्यापकांचा
पारितोषक देवून गौरव करावा.

भूगोल अध्यापनाची उद्दिदष्टे साध्य न होण्याची कारणे.

भूगोल अध्यापनाच्या आठवड्यातील तातिका २ रेवजी ४
करण्यात याव्यात पाठ्यपुस्तके सोपी व विस्तृत मार्गिहितीची असावीत
यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने लष्ण घावे, कारण सध्या तातिका
कमी व अभ्यासक्रम जास्त आहे, त्यानुसार अभ्यासक्रम ठेवावा.

भूगोल अध्यापन पद्धती -

शाळेमध्ये अध्यापनास लागणारे सार्वहत्य उदा. नकाशे, चिक्रे,
मॉडेल्स, यांची खरेदी करावी नसल्यास इतर बाबींवर खर्च कमी करू

इौक्षणिक साधनावर खर्च करावा, त्याप्रावाय अध्यापकांनी प्लकावर टिके, नकाशे, काढून कार्य साधून घ्यावे.

माध्यमिक शाळांना स्कूण खर्चाच्या स्कृतीतशांशा या दराने शासन अनुदान देते. निधी उपलब्ध झाल्यास इतर बाबींसाठी ही अनुदान दिले जाते. उदा. वस्तीगृह, प्रयोग शाळा, व्यायामशाळा इत्यादी. (स.स.कोड पानं नं. ८८ नियम क्र. १०१, १०२, १०३)

अध्यापनात पाठ्याय-या न वापरणारे -

अध्यापनासाठी वैळ वाढवून घावा, अन्यथा त्या वैळेनुसार अभ्यासक्रम ठेवावा. सध्यांचा अभ्यासक्रम जास्त आहे, तो कमी करावा.

इमारत व भौगोलीक साधनांची त्रुटी -

शासनाने व व्यवस्थापनाने माध्यमिक शाळेची इमारत अध्यापनात योग्य असाई बांधावी, त्यासाठी शासनाक्हून निधी, नागरिकांच्याक्हून निधी गोळा करावा व इमारत बांधावी. विशेष म्हणजे भौगोलींची स्वतंत्र खोली बांधावी. त्याखोलीमध्ये भौगोलीक साधनांची सोय करावी.

भौगोलीक संदर्भग्रंथ -

शाळेच्या गुंधालयामध्ये संदर्भग्रंथ ठेवावेत गुंधपालानी भौगोलीक संदर्भ गुंध मागविण्यासाठी मुख्याध्यापकास विनंती करावी. काऱ्या त्यामुळे विधाईर्यांना अधिक माहिती सांगता येईल.

कैरानिक साधने -

शाळें दुरदर्शन व रेडिओ संच बतवावेत, त्यासाठी संस्थेने व इासनाने झई सहाय्य करावे. सगऱ्यात महत्वाची अडचण आर्थिक आहे, ती दूर क्लियास इौक्षणिक उपक्रम राबोविता येईल.

गुणांची टक्केवारी -

पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांनी काढलेल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये घडे कमी करून मार्फ ४० ठेवावेत अन्यथा अभ्यासक्रम वाढवून १०० गुणांचा स्वतंत्र पेपर ठेवावा.

पाठ्यपुस्तके मुलांची अभिरुची यास योग्य आहेत का ?

पाठ्यपुस्तक मंडळांनी भूगोलाची पुस्तके आर्कषक व विस्तृत माहिती असलेली काढावित.

प्रश्नपत्रीकेपे स्वस्य वस्तुनिष्ठपर जादा भर आहे. त्यासेवजी विस्तृत प्रकारे प्रश्नांचे उत्तर लिहिण्यास प्रवृत्त करावे.

भूगोल विषयाची चाचणी परीक्षा -

अध्यापकाने विषयकानवाढीसाठी १५ दिवसातून झालेले घटकावर चाचणी परीक्षा द्यावी. त्यामुळे त्या विषयातील पुणतीचा आढावा कळतो.

पूर्वान घाचणी परीक्षा -

विद्यार्थ्यांची विषयांची पूर्वानपरीक्षा त्यामुळे त्यामधील विकासाचे मुळ्यमापन करता येते, व शाळेच्या विकासाच्या दृष्टीने फायदाचे ठरते.

फ्रांच वापर ॥

भूगोलाच्या अध्यापकांनी फ्रांच वापर केलाच पाहिजे, त्याशिवाय भूगोलाचे अध्यापन होवू शकत नाही. त्यासाठी व्यवस्थापकांनी शाळांनी फ्रांची उपलब्धता करावी. शाळनाकडून झुनुदाळ घ्यावे. अध्यापकांनी येणे मिळालीच नाहीत, तर फ्लकावर येणे काढावीत किंवा शिक्षकांनी येकला शिक्षकांची मदत घेवून कागदावर येणे काढून घ्यावीत.

नकाशाचा वापर -

भूगोलाचे अध्यापन करताना नकाशा वापरलाच पाहिजे, मुख्याध्यापकांनी पाठाचे निरीक्षण करावे. नकाशे उपलब्ध नसतील तर ती त्वरीत मागवून घ्यावीत. भूगोलाची स्वतंत्र खोली बांधावी.

अध्यापनाची त्यारी ॥

अध्यापकांचा प्रमुख व्यवसाय अध्यापन करणे हाच आहे, तेव्हा हे प्रमाण शोकडा १०० % असेले पाहिजे, यासाठी शिक्षकांनी पाठाचे

टाचणा फाळावे, कोणत्या घटकाचे अध्यापन करावयाचे आहे, त्याची पूर्व त्यारी करूनच कार्वाचर जावे. मुऱ्याध्यापकांनी शिक्षकांना रोजच्या रोज पाठाचे टाचणा फाळेहे फा ते पहावे व त्यावर आठवड्यास पाठ टाचणावर स्वाक्षरी करावी.

विद्यार्थ्यांचं प्रतिसाद -

शिक्षक अध्यापन करताना शोकटा ६८०१८ विद्यार्थी प्रतिसाद देतात, बाकीचे विद्यार्थी का देत नाहीत, याकडे लक्ष घावे. कारण कातील मामच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्यांतील अध्यापनातील घटक समजण्यास हवा तेव्हा हे प्रमाण वाढविण्यासाठी मागे बसलेल्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष घावे.

वर्ग नियंत्रण -

अध्यापकांनी प्रथम वर्ग नियंत्रण करूनच अध्यापन करावे. त्याशिवाय अध्यापन योग्य होणार नाही. यासाठी अध्यापकांनी घटकाचे अध्यापन करताना गोष्टीस्पाने विनोद करत अध्यापन करावे की, ऐपो करून विद्यार्थ्यांना तासाचा कंठाळा येणार नाही. तास कंठाळवाणा वाटल्यास विद्यार्थी गोष्ट करतात मृद्गून आधूनमधून त्यांच्या आवडीचे विनोद चिक्के अनुभव असारी उदाहरणे घ्यावीत. (भौगोलीक सहली काढल्या असल्यास त्या आठवणीकरून घाव्यात.)

५०५ पूर्वील संशोधनातील विषय -

- १) भूगोल आणा सामाजिक जीवन यांचा अध्यापनातील ट्रिकोटमक अभ्यास.
- २) भूगोल विषयाचे माध्यमिक इतारेतील अध्यापनातील स्थान यांचा अभ्यास.
- ३) भूगोलाचा माध्यमिक इतारेतील अभ्यासक्रम (यांचा) ट्रिकोटमक अभ्यास.
- ४) भूगोल विषयातील संशोधनांचा ट्रिकोटमक अभ्यास.
- ५) भूगोल विषयातील अध्यापनातील शैक्षणिक लाधनांचा वापर यांचा ट्रिकोटमक अभ्यास.

== == == == ==